



अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मिन्द क्षात्रं शापादपि शरादपि ॥

चित्तपावन मित्र



ओम

॥ नमो भगवते वासुदेवाय ॥

सर्वाना

पुरुषोत्तम मास

निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

वर्ष ४८ वे

अंक ५ वा

१० मे २०२६

किंमत १ रुपया

श्री परशुराम पुरस्कार व वेद पुरस्कार कार्यक्रमाची क्षणचित्रे...



श्री.प्रदीप मोडक व सौ.शुभांगी मोडक यांच्या हस्ते श्री परशुराम पुजन



श्री.योगेश सोमण यांच्या हस्ते 'चित्तभूषण - एक गौरवशाली परंपरा' दालनाचे उद्घाटन, समवेत संस्थेचे पदाधिकारी



श्री.योगेश सोमण दालनातील तैलचित्र पाहताना

श्री.वसंतराव साठे यांना परशुराम पुरस्कार प्रदान



श्री.योगेश सोमण मनोगत व्यक्त करताना

उपस्थित सभासद

श्री परशुराम जन्मोत्सव अंतर्गत श्री परशुराम पुरस्कार, श्री परशुराम वेद पुरस्कार व अमृत महोत्सवी सत्कार सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न.



गोपाळकृष्ण गोखले, चित्र महर्षी-दादासाहेब फाळके अशा समाज रत्नांचा समावेश आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय साने यांनी त्यांच्या स्वागत प्रास्ताविकात समाजातील MPSC / UPSC / NDA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक सहाय्य संस्था करणार असल्याचे जाहीर केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यकारणी सदस्य श्री. देवदत्त जोशी यांनी करून दिल्यानंतर विश्वस्त प्रा. दिलीप फडके व अध्यक्ष श्री. विजय साने यांच्या हस्ते श्री.

योगेश सोमण यांचा सत्कार करण्यात आला.

श्री परशुराम पुरस्कार प्रदान - आयुष्याची गेली ७० पेक्षा

अधिक वर्ष समाजासाठी देणाऱ्या व ४५ पेक्षा अधिक वर्ष देवबांध मोखाडा येथील सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ या रा. स्व. संघ संचालित प्रकल्पाद्वारे आदिवासींच्या उन्नतीसाठी विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम अविरतपणे राबविणाऱ्या श्री. वसंतराव साठे ह्यांना आपल्या संस्थेच्या वतीने श्री परशुराम प्रतिमा, सन्मान पत्र, पगडी व त्यांच्या सेवा संघासाठी धनादेश देऊन श्री परशुराम पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री. वसंतराव साठे काका यांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांचे विविध योजना राबवितानाचे अनुभव सांगितले. कोणतेही काम हाती घेतल्यावर जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ते कसे पूर्णत्वास न्यायचे

रविवार दि.१९ एप्रिल २०२६ रोजी श्री परशुराम जन्मोत्सवाचा मुहूर्त साधत एक विलक्षण सोहळा प्रसिद्ध अभिनेते, लेखक, वक्ते व मराठी साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. योगेशजी सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री परशुराम भवन, डॉ. बापये सभागृह येथे संपन्न झाला.

श्री परशुराम जन्मोत्सवाचे पूजन या वर्षी यशस्वी उद्योजक व योग शिक्षक संस्थेचे सन्माननीय देणगीदार श्री. प्रदीप मोडक व सौ. शुभांगी मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. पौरोहित्य श्री. अरविंद साने यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञातीमधील महनीय व्यक्तींची तैलचित्र असलेल्या "चित्तभूषण दालन - एक गौरवशाली परंपरा" चे उदघाटन श्री. योगेश सोमण ह्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री परशुराम भवन मधील चौथ्या मजल्यावर साकारण्यात आलेल्या या दालनात ज्ञाती मधील महनीय व्यक्तींची तैलचित्रे

प्रदर्शित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, भारतरत्न - महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे व विनोबा भावे, क्रांतिकारक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, चापेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा अनंत कान्हेरे, समाजसुधारक - लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लेखक विष्णूशास्त्री चिपळूणकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सौ. रमाबाई रानडे, प्रथम महिला डॉक्टर सौ. आनंदी गोपाळ जोशी, नामदार



याचा जणू परिपाठही कथन केला. चांगल्या कार्याला सतत सर्वांची साथ मिळण्यासाठी प्रभावी संपर्क अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गेली अनेक वर्षे सुरु असलेला अजून एक उपक्रम म्हणजे वेदविद्येच्या शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या चारही शाखेतील वेदमूर्तींचा सन्मान शाल, श्री परशुराम प्रतिमा, गौरव पत्र, रु. ११०००/- आणि श्री परशुराम वेद पुरस्कार देऊन करण्यात आला.

यात ऋग्वेद - वेदमूर्ती ऋषिकेश अमित जोशी (दापोली), यजुर्वेद - वेदमूर्ती स्वप्नील सोमनाथ जोशी (नाशिक), अथर्ववेद - वेदमूर्ती दिनेश कोंडुदेव जोशी (पुणे) आणि सामवेद - वेदमूर्ती धोंडोपंत कांतराव शिराढोणकर (परभणी) ह्या वेद अध्यापकांचा समावेश होता.

या वर्षी पुरस्कार निवडीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने वेद पुरस्कार निवड समिती नेमण्यात आली होती. ज्यात वेदमूर्ती मंदार शास्त्री पाटणकर (त्र्यंबकेश्वर), वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानोसे (नाशिक) आणि श्री. अरविंद विनायकराव साने यांचा समावेश होता.

“चित्तभूषण दालन - एक गौरवशाली परंपरा” ही कार्यकारी मंडळाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे नाशिकमधील छायाचित्रकार श्री. राम पवार व तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर या विषयावर शोध निबंध लिहून डॉक्टरेट करणाऱ्या सौ. प्रणिता कौस्तुभ पाटणकर (त्र्यंबकेश्वर) यांचा देखील विशेष सन्मान या कार्यक्रमात श्री. योगेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आला.

या नंतर आयुष्याची पंचाहत्तरी पार केलेल्या सुमारे ३० पेक्षा अधिक ज्येष्ठ सभासद बंधू-भगिनींचा अमृत महोत्सवी सत्कार शाल, पुष्पगुच्छ, गौरवपत्र आणि श्री परशुराम प्रतिमा देऊन करण्यात आला.

यात श्रीमती आशा पाटणकर, श्री. प्रमोद प्रभाकर रानडे, विंग कमांडर श्री. विनायक आगाशे, श्री. गिरीश वैशंपायन, श्री. प्रकाश वैशंपायन, डॉ. विकास गोगटे, श्री. विलासचंद्र पुरुषोत्तम ओक, सौ. गिता विनायक आगाशे, डॉ. प्रकाश हरी जोशी, डॉ. सौ. ललिता प्रकाश जोशी, सौ. सुवर्णा रघुनाथ महाबळ, सौ. सुनिता

श्रीधर परांजपे, श्रीमती रेखा मनोहर भट, श्रीमती वंदना गोपाळ पटवर्धन, प्रा. दिलीप बाळकृष्ण फडके, श्रीमती सुमेधा सुधाकर वैद्य, सौ. रोहिणी चंद्रकांत देवधर, सौ. शैलजा सुधीर साने, श्री. शशिकांत गोविंद रानडे, श्री. मोरेश्वर पुरुषोत्तम खरे, श्री. रघुनाथ पुरुषोत्तम खरे, श्री. वसंत केशव बापट, श्री. सुरेश केशव बापट श्री. जयंत नारायण धोपावकर, श्री. विष्णू रामचंद्र चितळे, श्री. भास्कर गोपाळ मेहंदळे, श्री. उदय दामोदर बर्वे, श्रीमती चित्रा प्रफुल्ल जोशी, प्रा. प्रभाकर हरिहर केळकर, श्रीमती जयश्री सुभाष आपटे यांचा सत्कात करण्यात आला.

मनोवेधक अध्यक्षीय भाषणात श्री. योगेश सोमण यांनी त्यांच्या चौकटी पत्नीकडे समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती व मी पासून समष्टी पर्यंतच्या विचारांची दुरदृष्टी लाभलेले चित्तपावन आपापल्या क्षेत्रात अत्युच्च स्थानी पोहोचतात असे नमूद केले. चित्तपावन समाजाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे घडविली आहेत याचा अभिमान सार्थ ठरविण्यासाठी धडपड करतानाच पुढील पिढ्यांना सत्य इतिहास सांगून स्वतःचे कार्य समाजासमोर मांडणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी क्रांतिकारक चापेकर बंधूयांनी दिलेले बलिदान, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षण व विधवा विवाह या विषयात केलेले महान कार्य, त्यांना लाभलेली त्यांच्या पत्नीची समर्थ साथ आदींचा उदाहरणादाखल उल्लेख केला. सोहोळ्याचे यथोचित सूत्र संचालन कार्यकारिणी सदस्य श्रीमती मैथिली गोखले व कार्यकारिणी सदस्य श्री. देवदत्त जोशी यांनी केले. आभार मानताना कार्यवाह श्री. नितीन सहस्रबुद्धे यांनी श्री परशुराम पुरस्काराच्या सन्मान पत्राचे लेखक डॉ. प्रणव रत्नपारखी, चित्तभूषण दालन साकारण्यात महत्वाची भूमिका असणारे छायाचित्रकार श्री. राम पवार, वेद पुरस्कार समिती सदस्य यांचे विशेषत्वाने आभार मानले व सुरुची भोजनासह सोहळा संपन्न झाला. सोहळ्यास गेल्या अनेक वर्षातील उच्चांकी उपस्थिती, ज्यात नाशिकरोडहून बस भरून आलेल्या सभासदांचा देखील समावेश होता, सर्व आयोजकांचा हुरूप वाढवणारी होती.

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ?

उन्हाळ्यात कडक ऊन, धूळ आणि वाढलेल्या तापमानामुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतो. थोडी काळजी घेतल्यास आपण डोळ्यांचे अनेक त्रास टाळू शकतो.

उन्हाळ्यात डोळ्यांना काय होऊ शकते ? - उन्हाळ्यात डोळे लाल होणे, जळजळ होणे, खाज सुटणे, पाणी येणे किंवा डोळ्यांतून चिकट स्राव येणे हे त्रास सामान्यपणे दिसतात. काही वेळा "डोळे येणे" (कंजंक्टिवायटिस) हा संसर्गही उन्हाळ्यात जास्त होतो.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सोप्या गोष्टी - गॉगल किंवा गडद चष्मा वापरा. उन्हात बाहेर जाताना UV संरक्षण असलेला गडद चष्मा (सनग्लासेस) वापरा. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचे रक्षण होते.

डोळे वारंवार स्वच्छ थंड पाण्याने धुवा. दिवसातून २-३ वेळा स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुतल्याने धूळ व घाण निघून जाते आणि डोळ्यांना आराम मिळतो.

डोळे चोळू नका. बाहेरून आल्यावर हात न धुता डोळे चोळल्यास जंतू डोळ्यांत जाऊ शकतात. त्यामुळे हात स्वच्छ ठेवा आणि डोळे चोळणे टाळा.

भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे डोळे कोरडे पडतात. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या.

स्क्रीनचा वापर कमी करा. मोबाईल, टीव्ही व कॉम्प्युटर जास्त वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो. दर २० मिनिटांनी थोडा वेळ दूर पाहात डोळ्यांना विश्रांती द्या.

पौष्टिक आहार घ्या. गाजर, पालक, आंबा, पपई यांसारखे 'अ' जीवनसत्त्व असलेले पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यास उपयुक्त आहेत.

डोळे येणे झाल्यास काळजी घ्या. - डोळे लाल झाले, सूज आली किंवा चिकट पाणी येत असल्यास स्वतःच औषध घेण्यापेक्षा ताबडतोब डॉक्टरांकडे जा. डोळे आलेल्या व्यक्तीचा टॉवेल, रुमाल वेगळा ठेवा. कारण हा आजार संसर्गजन्य आहे.

लक्षात ठेवा, डोळे हे अनमोल आहेत. कोणताही त्रास जास्त दिवस राहिल्यास घरगुती उपाय न करता डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. उन्हाळा आनंदात घालवा आणि डोळ्यांची काळजी घेऊन निरोगी राहा!

- डॉ मनीष बापये, नेत्ररोग तज्ज्ञ

प्रथितयश उद्योजक मोडक बंधूंची संस्थेस रु. ७.५ लाखांची देणगी

नाशिक मधील प्रथितयश उद्योजक व संस्थेचे सभासद श्री. प्रदीप मोडक आणि बंधू श्री. संजय मोडक यांनी त्यांचे वडील कै. विजय अनंत मोडक व आई कै. जयश्री विजय मोडक यांच्या स्मरणार्थ संस्थेस श्री परशुराम भवन निधीसाठी रु. ७.५० लाखांची

भरीव देणगी दिली. या आधी देखील वेळोवेळी श्री. प्रदीप मोडक यांनी संस्थेस उदार हस्ते देणगी दिली आहे. मोडक बंधूंचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार.

सामुदायिक व्रतबंध उत्साहात संपन्न

दरवर्षी होणारा आपल्या संस्थेचा सामुदायिक व्रतबंध समारंभ या वर्षी रविवार दिनांक ३ मे रोजी डॉ. लेले सभागृह, श्री परशुराम भवन येथे संपन्न झाला.

या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे एका मुलीची देखील मुंज झाली. या आधी देखील संस्थेत आजवर ३ मुलींची मुंज केली गेली आहे.

यामध्ये चि. आर्यन वैभव डोंगरे, चि. प्रभास संजय अभ्यंकर, चि. विहान चैतन्य रानडे, चि. अंजनेय सचिन धारपुरे, कु. मुक्ता चैतन्य गोखले यांचा व्रतबंध संपन्न झाला. सर्व बटूंना संस्थेतर्फे कार्यकारिणी

सदस्य श्री. अनिरुद्ध अभ्यंकर श्री. सुशील सहस्रबुद्धे व सौ. मंगला जोगळेकर यांच्या हस्ते भेटवस्तू दिल्या. श्री. सुधीर दामले, श्री. हेमंत वाड, श्रीमती मैथिली गोखले आणि सौ. सुवर्णा सहस्रबुद्धे हे कार्यकारिणी सदस्य देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंजीचे पौरोहित्य श्री. अरविंद साने व सहकारी श्री. वैभव जोगळेकर व श्री. सुबोध ओक यांनी केले. श्री. निलेश गोखले यांच्या सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सवलतीच्या दरात वहा- रजिस्टर उपलब्ध

संस्थेत वहा/ रजिस्टर आलेली आहेत. संस्थेच्या ऑफिस वेळेत दिनांक ४ मे पासून विक्रीस उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. एका सभासदास जास्तीत जास्त २ डझन घेता येतील.

इंटरनेट वापरताना सुरक्षित राहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

सध्याच्या काळात इंटरनेट वापरताना सुरक्षित राहण्यासाठी तसेच तुमचा वैयक्तिक डेटा चोरला जाण्यापासून वाचविण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे देत आहे.

१. पासवर्ड आणि सुरक्षितता -

मजबूत पासवर्ड वापरा : तुमचा पासवर्ड किमान ८ अक्षरांचा असावा, ज्यामध्ये अक्षरे, अंक आणि विशिष्ट चिन्हांचा समावेश असावा. त्यात चुकूनही आपली जन्म तारीख किंवा नाव यासारखी सहज ओळखता येईल अशी माहिती वापरणे टाळा.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) : तुमच्या सोशल मीडिया व बँक खात्यांसाठी 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' सुरु करा. यामुळे पासवर्ड माहित असला तरी, तुमच्या फोनवर आलेल्या ओटीपी कोड टाइप केल्याशिवाय कोणीही लॉग-इन करू शकणार नाही.

पासवर्ड आणि ओटीपी : तुमचे पासवर्ड किंवा फोनवर आलेले ओटीपी कोणत्याही परिस्थितीत अनोळखी इसमाशी किंवा इतर कोणाशीही शेअर करू नका.

२. सुरक्षित ब्राउझिंग आणि लिंक्स

'शंकास्पद लिंक्सवर क्लिक करू नका. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमधील किंवा ईमेलमधील लिंक्सवर क्लिक करणे टाळा. हे 'फिशिंग' (Phishing) हल्ले असू शकतात.

'HTTPS तपासा : कोणतीही वेबसाइट वापरताना ब्राउझरच्या अड्रेस बारमध्ये 'HTTPS' आणि लॉकचे चिन्ह असल्याचे तपासा, जे सुरक्षित कनेक्शन दर्शविते.

'अनोळखी फाईल्स डाउनलोड करू नका : विश्वासाह नसलेल्या वेबसाइटवरून कोणतेही सॉफ्टवेअर किंवा फाईल्स डाउनलोड करणे टाळा. नेहमी योग्य त्या अधिकृत अॅप स्टोर वरूनच फोनवरील अॅप इन्स्टॉल करावेत. कोणीतरी फोनवर पाठवलेल्या .apk फाईल्स तुमच्या फोनमध्ये कधीही इन्स्टॉल करू नका. त्यात

वायरस/malware असण्याची शक्यता असते.

'नवीन App इन्स्टॉल करताना : जर एखादी App तुमची अनावश्यक माहिती शेअर करण्याची परवानगी मागत असेल तर अशा App इन्स्टॉल करताना नीट वाचून मगच पुढे कार्यवाही करा.

३. सार्वजनिक वाय-फाय (Public Wi-Fi) वापरताना काळजी

'संवेदनशील व्यवहार टाळा : हॉटेल, रेल्वे स्टेशन किंवा मॉलमध्ये उपलब्ध असलेले फ्री वाय-फाय वापरून बँकिंग व्यवहार किंवा ऑनलाइन शॉपिंग करू नका.

'व्हीपीएन (VPN-Virtual Private Network) चा वापर: सार्वजनिक वाय - फाय वापरणे आवश्यक असल्यास, सुरक्षिततेसाठी व्हीपीएनचा वापर करा.

४. माहिती शेअर करताना मर्यादा

'वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवा : तुमचा पत्ता, फोन नंबर किंवा शाळेची माहिती सोशल मीडियावर सार्वजनिकपणे शेअर करू नका.

'फोटो पोस्ट करताना काळजी : फोटोंमध्ये असलेले जीपीएस लोकेशन इतरांना तुम्ही कुठे आहात हे सहज सांगू शकते, यासाठी फोटो काढण्याआधी फोन सेटिंग्समध्ये जाऊन लोकेशन ऑफ करावे.

५. सॉफ्टवेअर आणि डिव्हाइस अपडेट्स

'नियमित अपडेट करा : तुमच्या फोनची आणि संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम तसेच अॅप्स नियमितपणे अपडेट करा. या अपडेट्समध्ये सुरक्षेसाठी महत्वाचे 'सिक्युरिटी पॅचेस' असतात.

'अँटीव्हायरसचा वापर : तुमच्या डिव्हाइसमध्ये चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करा आणि तोदेखील अपडेटेड ठेवा.

एवढी जरी काळजी आपण घेतली तरी आपला इंटरनेट वापर सुरक्षित होण्यास मदत होईल. धन्यवाद!

- श्री.सचिन दातार

चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक देणगीदार - एप्रिल २०२६

क्रमांक	देणगीदाराचे नाव	देणगी रक्कम
०१	श्री. प्रदीप विजय मोडक	३,७५,०००/-
०२	श्री. संजय विजय मोडक	३,७५,०००/-
०३	सौ. पद्मजा विष्णू चितळे	७५,०००/-
०४	सौ. विद्या वसंत बापट	७,५००/-
०५	श्रीमती सुमेधा वैद्य	१००१ /-

अमृत महोत्सवी पुरस्कार कार्यक्रमाची क्षणचित्रे...



सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमाची क्षणचित्रे...





श्री.प्रदीप विजय मोडक व श्री.संजय विजय मोडक
यांची संस्थेस देणगी प्राप्त
संस्थेतर्फे त्यांचे आभार करताना संस्थेचे अध्यक्ष
श्री.विजय साने

Brahmin Reshimgathi

Matrimony Mobile App
GET IT ON
Google Play

Now Register
Looking for your Perfect Life Partner?

Contact : Mrs. Pooja Lawate - 9356200209
Email : brahminreshimgathi@gmail.com

चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक या संस्थेच्या मालकीचा हा अंक संपादक व प्रकाशक श्री. विजय राजाराम साने, यांनी श्री गणेश एंटरप्राईजेस, शिवनेरी कॉम्प्लेक्स, वावरे लेन, शिवाजी रोड, शालीमार, नाशिक येथे छापून 'श्री परशुराम भवन', एस.बी.आय.बँकेसमोर, सी.बी.एस. नाशिक-४२२००२ येथे प्रसिद्ध केला.

चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक. फोन : ०२५३-२५७६२४१

प्रति,

संस्थेची वेबसाईट :-

- Email ID : nasikchitpavan@gmail.com
- http://facebook.com/nasikchitpavan

- Website : www.nasikchitpavan.org
- http://twitter.com/nasikchitpavan
- http://youtube.com./user/nasikchitpavan

या मासिकातील लेखांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. लेखातील सर्व मते व विचार हे सर्वस्वी त्या त्या लेखकांचे आहेत. जाहिरातदारांनी जाहिरातीत केलेल्या निवेदनाला संपादक जबाबदार नाहीत. ग्राहकांनी जाहिरातीतील उत्पादनांची व नमूद केलेल्या बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करून पाहावी. 'चित्तपावन मित्र'च्या मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादकांचा या गोष्टींशी काहीही संबंध नाही.

RNI - Regd No. 35688 / 20-11-1979

सवलतीच्या दराची तिकिटे लाऊन पोस्टाने पाठविण्याचा परवाना NSK / RNP-231/2021-2023
सदर अंक दर महिन्याच्या १० तारखेस प्रसिद्ध होऊन नाशिक G.P.O. मधून वितरित केला जातो.